

August 6, 2020

National Stock Exchange of India Ltd.,

Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex,

Bandra (East)

Mumbai – 400 051

Scrip Symbol: GALAXYSURF

BSE Limited,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 540935

Sub: Newspaper advertisement in relation to 34th Annual General Meeting

Dear Sir/Madam,

We are enclosing copies of the newspaper advertisements in relation to 34th Annual General Meeting published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on August 06, 2020.

Please take the same on your record.

Yours faithfully,
For Galaxy Surfactants Limited

Niranjan Ketkar

Company Secretary M. No. A20002 encl: as above

Communication Address:

Ph: +91-22-33063700

Rupa Solitaire, Ground Floor, Unit no. 8, 12A and 14 Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai, 400 710 **Galaxy Surfactants Limited**

Regd. Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai-400 703, India CIN: L39877MH1986PLC039877

Ph: +91-22-27616666

Fax: +91-22-27615883/ 27615886 e-mail: galaxy@galaxysurfactants.com Website: www.galaxysurfactants.com

्रा वालचंदनगर इंडस्ट्रिज WALGHAMMAGA क्रिकिट लिमिटेड

नोंदणीकृत कार्याक्यः ३ वाज्यंद देरेसेस, ताइदेव रोह, मुंबई–४०००३४ सीआयपनःएक७४९९९पमएव१९८पीएकसी०००२९१ दूरः.(०२२) २३६१२१९५, फॅक्सः(०२२) २३६३४५२७ ई-सेकःinvestors@walchand.com वेबसाईद:www.walchand.com

सूचना

ाबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्र भवी (()कारटा आक्रमाशन्त अण्ड (इस्क्लाजर राष्ट्राध्यस्त्र, प्यूजेश्यस्त २००५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ तृसार येथे सूबना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० पेजी संपर्कत्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षा पुनर्विजोकत नितीय निकलं व विभागत्त्रमार वितीर नेष्कर्ष इतर् व्यवसायामह विचारात घेणे, मुन्यता देणे र तेत्वयाचित्र विकास करित्र का प्रकारित है। विद्यादावर घेणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२ ोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. वदर सूचनेत समाविष्ट् माहिती कंपनीच्य vww.walchand.com वेबसाईटवर आणि कंपनीचे अर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई बसाईट www.bseindia.com वेबसाईटवर आणि नएसई वेबसाईटच्या www.nseindia.com बसाईटवर उपलब्ध आहेत.

वालचंदनगर इंडस्ट्रिज लिमिटेडकरित देनांक: ०५.०८.२०२० उपाध्यक्षा (विधी व करनिर्धारण

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. **सीआयएन**:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ वेबसाईट: www.premcoglobal.com

प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व ३ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष यावर विचार घेणे व मान्यत देणे याकरिता गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्य प्तंचालक मंडळाची सभा होणार आहे. कंपनीच्य प्रतिभूतींमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै २०२० पासन बंद ठेवली जाईल आणि पदसिद्ध व्यक्तींकरित ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व ३ . हिन्यांच्या कालावधीकरिता वित्तीय निष्कर्ष घोषणेच्य . तारखेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवले जाईल. सदर माहिती कंपनी www.premcoglobal.com वेबसाईटव भाणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बसाईटवर उपलब्ध आहे

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरिता गौरीश तावरे कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र दिनांकः २६.०१.२०२० सदस्यत्व क्र.एसीएस४९८९८ ठिकाण: मुंबई

आम्ही एम के ट्रॅव्हलस् नोंदणी प्रमाणपत्र क.बी ०८४३/एमयुएम/पीईआर/१०००+/ ५/४८९५/१९९७ दिनांक ११/०८/२००० अंतर्गत इमिग्रेशन ऍक्ट १९८३ च्या मनुष्यबळ निर्यात व्यवसाय तात्काळ परिणामासह बंद

जर आमच्या विरुद्ध कोणतेही तकार असेल तर जी सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या आत संदर्भात केली जाऊ शकते. तकारीच्या प्रत या प्रोटेक्टर जनरल ऑफ एमीग्रेटस् विदेश मंत्रालय, भारत सरकार, अकबर भवन, साठे मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली - ११००२१ येथे पाठविण्यात यावे. ठिकाण : मुंबई

दिनांक : ६ ऑगस्ट, २०२० भागीदार (पार्टनर), एम के ट्रॅव्हल्स, २४१ एस.वी रोड, केसरीनाथ भवन. फिल्मिस्तान स्टुडिओ जवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०००६२.

युग्रो कॅपिटल लिमिटेड

(पुर्वीची चोखानी सिक्युरिटीज लिमिटेड) **प्रीआयएन:**एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७३^५ नोंदणीकृत कार्यालय: एक्विनोक्स बिझनेस पार्क, टॉवर ३, ४था मजला, बीकेसी, एलबीएस रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. दर: ०२२-४८९१८६८६,

ई-मेल:cs@ugrocapital.com, वेबसाईट:www.ugrocapital.com सूचना

सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता मर्यादित पनर्विलोकन अहवालासह कंपनीचे अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **मंगळवार, ११ ऑगस्ट,** २०२० रोजी होणारी युग्रो कॅपिटल लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा आता **१२ ऑगस्ट, २०२०** रोजी होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत बीएसई लिमिटे डच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ugrocapital.com वेबसाईटवर आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई अनिकेत करंदीकर दिनांक: 04.0८.२०२० कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my clients (1) MRS. BHAVNA SUBHASH MARATHE, (2) VISHVAS PANDURANG MARATHE (3) RAMA MADHAV SANZGIRI that my clients are intending to sell their FLAT NO. 3/4, JAYKAR SMRUTI CHS LTD, AAREY ROAD, GOREGAON (WEST), MUMBAI - 400 104 (hereinafter referred to as the "Property") as my clients are the Owners and in Possession of the said Flat and my clients have not sold to any buyer nor taken any loan on the said flat and there is no encumbrance.

Therefore any person having any claim in the above referred property by way of purchase, mortgage, Exchange, charge, gift, inheritance, lease, tenancy, sub-tenancy, lien, license and/or in any other manner howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at Shop No.4A/9B, Bldg. No.02, Madina House CHS Ltd., Karimi Park, Oshiwara Garden Lane, Jogeshwari (West), Mumbai - 400 102 within 7 days from the publication of this notice, any claim/s thereafter shall not be entertained and/or maintainable.

Place: Mumbai Date: 04.08.2020

> MR. NAVIN KUMAR RATNA **ADVOCATE**

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



QUANTUM MUTUAL FUND

Profit with Process

Investment Manager: Quantum Asset Management Company Private Limited 7"Floor, Hoechst House, Nariman Point, Mumbai - 400021, India Toll Free No.: 1800-209-3863/1800-22-3863; Toll Free Fax No.: 1800-22-3864

Email: CustomerCare@QuantumAMC.com; Website: www.QuantumMF.com CIN: U65990MH2005PTC156152 **ADDENDUM NO. 10/2020**

Notice-Cum-Addendum Cessation of Official Point of Acceptance of Quantum Asset Management Company Private

NOTICE IS HEREBY GIVEN TO Investors / Unit holders of the schemes of Quantum Mutual Fund to take note that the following branch of KFin Technologies Private Limited will cease to be the Official Point of Acceptance of Quantum Asset Management Company Private Limited, with effect from August

Location	Address
Nizamabad	H No : 5-6-430, above Bank Of Baroda first floor, beside HDFC Bank Hyderabad Road, Nizamabad 503003

This addendum forms an integral part of the Scheme Information Document and Key Information Memorandum of the Scheme(s) and Statement of Additional Information of Quantum Mutual Fund as

> For Quantum Asset Management Company Private Limited (Investment Manager - Quantum Mutual Fund)

Place: Mumbai Date: August 05, 2020 Managing Director and Chief Executive Officer

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498 Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com

CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020										
	(Rupees in Lakhs, except per shares data									
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2020	Quarter ended March 31, 2020	Quarter ended June 30, 2019	Year ended March 31, 2020					
		Unaudited	Audited	Unaudited	Audited					
1.	Total income from operations	96.50	5.55	(149.38)	(427.89)					
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	83.06	(10.34)	(201.80)	(650.51)					
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	83.06	(10.34)	(201.80)	(650.51)					
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	83.06	(10.34)	(201.80)	(652.07)					
5.	Total comprehensive income for the period	83.06	(10.34)	(201.80)	(652.07)					
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68					
7.	Earning Per Share (EPS)									
	- Basic	0.10	(0.01)	(0.24)	(0.79)					
	- Diluted	0.10	(0.01)	(0.24)	(0.79)					
The key information of the unaudited standalone financial result of the Company are given below:										
1.	Total income from operations	96.50	5.55	(149.38)	(427.89)					
2.	Profit/(Loss) before tax	83.06	(12.51)	(201.80)	(652.67)					
3.	Profit/(Loss) after tax	83.06	(12.51)	(201.80)	(654.23)					
4.	Total comprehensive income for	83.06	(12.51)	(201.80)	(654.23)					

the period

The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board

of Directors at its meeting held on August 4, 2020.

The above extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Detailed Quarterly Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchanges (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

For and on behalf of the Board of Directors **BSEL Infrastructure Realty Limite**

(रु. लाख)

Place: Mumbai Dated: August 4, 2020

Alpa Hakan Company Secretary & Compliance Officer

LASA

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.७०५, मिनेरा इस्टेट, ए विंग, ओ२ कमर्शियल टॉवर, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०. **ढर.:**0२२-४९७०१०९२. **सीआयएन:**एल२४२३३एमएच२०१६पीएलसी२७४२०२ ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले			
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष			
		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३१.०६.२०१९	३१.०३.२०२०			
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
१	उत्पन्न							
	अ. कार्यचलनातून महसूल	५४५९.९७	४८५८.५६	3८९८.४0	१६७२७.१२			
	ब. इतर उत्पन्न	\$.८३	६.१६	9.86	२३.१५			
	एकूण उत्पन्न	५४६३.८०	४८६४.७२	३९०७.५७	१६७५०.२७			
?	खर्च							
	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	२७१३.७२	२४९३.९१	२३०८.५०	८६५१.३३			
	ब. व्यापारी वस्तूंचे शुल्क	-	-	४९.४१	४९.४१			
	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,							
	चालु कार्य व व्यापारातील साठा	५६३.४५	(२६२.४०)	299.66	७६४.५१			
	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	३०२.४२	३४२.0९	२९९.६३	१३४१.६०			
	ई. वित्तीय खर्च	१२६.२१	२२९.९२	२१४.0२	८१०.४३			
	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	३७२.६२	४३५.८२	४२६.२३	१७३३.९०			
	ग. इतर खर्च	६६२.५०	१३८२.३१	४३७.८४	२९२५.४९			
	एकूण खर्च (अ ते ग)	४७४०.९२	४६२१.६५	४०३५.५१	१६२७६.६६			
	अपवादात्मक बाब	-	-	-	-			
ş	करपुर्व नफा/(तोटा) (१-२)	92.69	२४३.०६	(१२७.९४)	४७३.६०			
γ	कर खर्च							
	चालु कर	-	४८.२६	-	९०.७९			
	स्थगित कर	२७६.३७	(६३.१९)	(२0.३३)	(१६.७७)			
	मागील वर्षाकरिता लघु/वाढीव आयकर तरतुद	(९०.७९)	-	-	३६.७५			
ų	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	५३७.३२	२५८.००	(१०७.६२)	३६२.८३			
ξ	इतर सर्वंकष उत्पन्न							
	बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही							
	- स्थगित लाभ योजनेचे पुर्नमोजणी (कराच्या एकूण)	-	3.98	-	३.९४			
9	वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)(५+६)	५३७.३२	२६१.९३	(१०७.६२)	३६६.७७			
L	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४०६७.२७	४०६७.२७	२२८६.४४	४०६७.२७			
٩	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित							
	राखीव वगळून इतर समभाग	-	-	-	१००७९.२८			
१ 0	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)							
	अ. मूळ	१.३२	93.0	(0.8%)	१.२६			
	ब. सौम्यिकृत	१.३२	93.0	(0.8%)	१.२६			
टीप	टीप:							

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे ५ ऑगस्ट, २०२० रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या सभेत मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी यावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि कंपनीच वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत.

कंपनीचा एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात ॲग्रोकेमिकल्स आहे जे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित इंडएएस १०८ कार्यचली

. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे वित्तीय वर्ष २०१९-२० बाबत लेखापरिक्षित आकडे आणि वित्तीय वर्ष २०१९-२० च्य तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

२० सप्टेंबर, २०१९ रोजी कर निर्धारण कायदा (सुधारित) अधिनियम, २०१९ नुसार भारत शासनाने आयकर कायदा १९६१ मध्ये कलम ११५बीएर समाविष्ट केले, ज्यामध्ये काही विशिष्ट अटीनुसार १ एप्रिल, २०१९ पासून स्रोताकडील दर कपातीने कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचा पर्याय देशी कंपन्यांना देण्यात आला होता. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या मागील कालांवधी दरम्यान कंपनीने अधिनियमानुसार कर निर्धारण केले आणि नविन कर संरचना स्विकारण्या निश्चित केले. तद्नुसार वित्तीय वर्ष २०१९–२० करिता कराकरिता तरतुद देण्यात आली.

कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवार

कोविड-१९ चा त्यांच्या व्यवसायावरील प्रभाव कंपनीकडून निरीक्षण केला जात आहे, ज्यामध्ये ग्राहक, पुरवठा-मालिका, कर्मचारी व लॉजिस्टीक्स यांच्यावरील प्रभाव समाविष्ट आहे. रोजची निगा लक्षात घेऊन ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कालावधीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी त्या तारखेला उपलब्ध माहितीच्या आधारावर काही विशिष्ट लेखा निवाडा व अंदाजे तसेच वसुलीयोग्य वस्तुमधील वसुली, गुडविल व वास्तविक क्षतीचे कर निर्धारण, गूंतवणूक व वस्तूंची यादी यासह तयार केले आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षाबाबत संसंग पसरू न देण्यासाठी आवश्यक र्त काळजी कंपनीने घेतली आहे तसेच किमान नुकसानीने व्यवसाय सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता सही/

ओमकार हेर्लेकर

अध्यक्ष व संचालव

डीआयएन:०१५८७१५४

तिकाण : मुंबई दिनांक: ०५.०८.२०२०

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड

CIN: L28122MH2011PLC214373

नोंदणीकत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग प्रभादेवी, मुंबई-४०००१३. **कार्यालय:**(०२२) २४३९१९८०, **फॅक्स:**(०२२) २४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.supremexshinesteels.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वाय<mark>रमेंट्स</mark>) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येध सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय

निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात **बधवार, १२ ऑगस्ट, २०२**० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सचना कंपनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेडकरित (पूर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड

डीआयएन: ००७९६३८२

लिना मोर्ट



दिनांक : ०५.०८.२०२०

MT EDUCARE LIMITED CIN: L80903MH2006PLC163888

नोंदणीकृत कार्यालय: २२०, २रा मजला, फ्लाईंग कलर्स, पंडित दीन दयाळ उपाध्याय मार्ग, एल.बी.एस. क्रॉस रोड, मुलूंड (प.), मुंबई-४०००८०. *दूर*.:०२२–२५९३७७००/८००/९००, **फॅक्स**:०२२–२५९३७७९९,

वेबसाईंट: www.mteducare.com, ई-मेल: info@mteducare.com

तवणूकदार शिक्षर व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (आयईपीएफ नियम) चे नियम ६ नुसार सूचना प्रकाशित

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आयईपीएफ नियमानुसार ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशसंदर्भात शेअर्स तवणूकदार शिक्षर व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतरीत केले जातील. आयईपीएफ नियमात नमुद विविध आवश्यकतेनुसार कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ अधिनियमाँअंतर्गत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतर होण्यास पात्र आहेत त्यांना वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे, जेणेकरून त्यांना २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर करण्यास रोखण्य येऊन दावा न केलेले शेअर्सवर पुन्हा दावा सांगता येईल.

आयईपीएफ अधिनियमाच्या नियम ६ नुसार कंपनीने अशा भागधारकांचे आणि आयईपीएप प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात[ँ]हस्तांतरास देय शेअर्सचे तपशील त्यांच्य www.mteducare.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी www.mteducare.com/investor-relations/statutory-communication वेबलिंक अंतर्गत आयईपीएफकडे हस्तांतरास पात्र शेअर्सचे तपशील पडताळन घ्यावेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अशा शेअर्सवर २३ ऑक्टोबर, २०२० पर्यंत दावा करावा. कृपया नोंद असावी की, आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांन दावा न केलेले लाभांश व शेअर्स असे आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केल्यानंत www.iepf.gov.in वर उपलब्ध तपशिलानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे ऑनलाईन अर्ज करून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल.

जर भागधारकांनी २२ ऑक्टोबर, २०२० पर्यंत दावा न केलेले शेअर्सवर दावा न केल्यास आयईपीएफ नियमात नमुद आवश्यकतांची पुर्ततेनुसार कंपनीकडून आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात शेअर्सची हस्तांतरणाची आवश्यव

काही प्रश्न/स्पष्टीकरण असल्यास भागधारकांनी संपर्क: कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, द्र::०२२-४९१८६२७०, ई-मेल iepf.shares@linkintime.co.in

एमटी एज्युकेअर लिमिटेडकरिता रविंद्र मिश्रा कंपनी सचिव



दिनांक: ०४.०८.२०२०

ठिकाण : मुंबई

COMPUAGE INFOCOM LIMITED

✓ Value Performance सीआयएन: एल९९९९९एमएच१९९पीएलसी१३५९१४ नॉदणीकृत कार्यालयः डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. द्**र:.**९१–२२–६७११४४४, फॅक्स: ९१–२२–६७११४४५ **ई–मे**ल:investors.relations@compuageindia.com, वेबसाईट:www.compuageindia.com

मुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरणाकरिता सूचना

. जपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा खापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनीच्या भागधारकांना येथे सलग वर्षे किंवा अधिक कालाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेल्या लाभांशासंदर्भा

. तवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये सर्व शेअर्स हस्तांतरणाकरिता तरतुदी नियमात समाविष्ट नमुद आवश्यकतानुसार कंपनीने आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास ज्या भागधारकांचे शेअर्स पात्र आहेत

या सर्व भागधारकांना व्यक्तिशः कळविले आहे. वित्तीय वर्ष २०१२–२०१३ (अंतिम लाभांश) करिता देण्यात र भालेले किंवा दावा न केलेले लाभांश आयईपीएफ खात्यात शेअर्ससह हस्तांतरणास देय असतील गपदे आग्रर्डपीएफ खात्यात हस्तांतरणासाती पात्र शेअर्ससह अशा भागधारकांचे संपर्ण तपशिल कंपनीच्य

www.compuageindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. . जर कंपनीला दिनांक ३० ऑक्टोबर, २०२० पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास

पनीद्वारे विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केले जातील

ारकांनी कपया नोंद्र घ्यावी की. दावा न केलेले लाभांश व शेअर्स दोन्ही आर ोअर्सवरील सर्वे लाभांसह हस्तांतरीत केल्यानंतर त्यावर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयर्डपीएफ–५ मध्ये अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून भागधारकांना पुन्हा दावा सांगता येईल.

ग प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर::०२२-४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरित सही/ अतुल एच. मेहता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

दिनांकः ५ ऑगस्ट. २०२०

<u> ८ ५ वीवप्रप</u> गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

द्रीआयएन:००७१६८६९

नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दुर.क्र.:९१–२२–२७६१६६६ फॅक्सः९१–२२–२७६१५८८३ / २७६१५८८६ ई-मेलः investorservices@galaxysurfactants.com वेबसाईटः <u>www.galaxysurfactants.com</u>

सीआयएनःएल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता भागधारकांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची **३४वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायाव विमर्ष करण्याकरिता व्हिंडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत (यापुढे विद्युत स्वरुपाने संदर्भ) संचालित केली जाईल.

कोविड–१९ प्राद्र्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२० दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४ दि.८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.१७ दि.१३ एप्रिल, २०२० (यापुरे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार एका ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी किंव ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती दिलेली आहे. एमसीए परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन) च्या आवश्यक तरतुदीनुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत संपन्न होईल. एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९–२० ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद

आहेत त्यांना एमीएसी परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर् पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सदस्यांनी कृपय नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.galaxysurfactants.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएस लेमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम ___________ भुविधेमार्फत सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमूद आहे ु व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशासाठी मोजणी केली जाईल.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी त्यांच्या सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविध रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने (ई– वोटिंग) मतदानाची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया वार्षिक ार्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहेत.

ई–मेल व बँक खाते तपशील नोंदणीकरण:

जर भागधारक यापवींच ई–वोटिंगकरिता लॉगइन तपशिलासह कंपनी /त्यांचे निबंधक व भागहस्तांत प्रतिनिधी आरटीए र डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना त्यांच्या नोंद ई–मेलवर तपशील पाठविले जाईल गस्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक आणि ज्यांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई–मेल नोंव केलेले नाही तसेच लाभांश स्विकतीसाठी आवश्यक बँक खाते अद्यायावत केलेले नाही त्यांनी खालील

) आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटव Investor Services > Email/Bank detail Registration वर तपशील भरून आवश्यव दस्तावेजांसह अपलोड करून सादर करावे.

) डिमॅट स्वरूपात भागधारणा असल्यास

दिनाकः ०५ ऑगस्ट, २०२०

ठिकाण: नवी मुंबई

भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)कडे संपर्क करावा आणि त्यांचे ई–मेल व बँक खाते तपशील डीपीद्वारे सल्ल्यानुसार डिमॅट खात्यात नोंद करावेत. तथापि आम्ही डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती करीत आहोत ज्यांनी त्यांचे ई–मेल डीपीकडे नोंद केलेले नाही त्यांनी वरील टीप क्र.१ मध्ये नमुद प्रक्रियेचे पालन करून आमच्या आरटीएकडे नोंद करावेत आणि कोविड-१९ निर्बंधामुळे सर्व स्थिती सुरळीत झाल्यावर वास्तविक स्वरुपात पत्र व्यवहा पाठवन सदर कालावधी दरम्यान पत्र व्यवहार प्राप्त करता येईल.

गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेडकरित निरंजन केतक

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given on behalf of (1) MR. RAMESH BHAGWANDAS AHUJA and (2) MRS. SHOBHA RAMESH AHUJA, that Original Agreement, executed by and between Builders, M/S. LA' BUILDE CORPORATION and MR. PALLARI GOVINDAN NAIR is not traceable though made full efforts to search out with respect to Flat No. B/508, on 5th Floor, "B" Wing of the building known as "SAGAR APARTMENTS", "SAGAR APARTMENTS CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." situated at V. N. Purav Marg, Chunnabhatti-Sion, Mumbai-400022, 2 Bedroom, Hall, Kitchen and therefore this Public Notice.

Any persons having any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Sale, Mortgage, Transfer, Lease, Tenancy, Lien, Charge, Trust, Maintenance, Easement, Gift, Licence, Bequest, Partition, Exchange, Possession or otherwise howsoever into or upon the Flat and Five Shares of the Society, should notify the same in writing together with all original documents to Advocate, SHRI PATHIK A. PAREKH within 14 days from the date of publication, hereof failing which the transaction shall be completed without reference to claim, if any, shall be deemed to have been waived and the Sale/Transfer shall be completed without reference to any

Place: Mumbai Date: 06/08/2020

Sd/- PATHIK A. PAREKH, ADVOCATE. HIGH COURT-BOMBAY & NOTARY PUBLIC 12, Savita Co-op. Hsg. Soc. Ltd., Opp. Tilak Road, Balaji Mandir Marg, Ghatkopar (East), Mumbai-400 077.



प्रकाश स्टिलेज लिमिटेड

सीआयएन: एल२७१०६एमएच१९९१पीएलसी०६१५९५ नोंदणीकृत कार्यालय: १०१, १ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८, सिंधी लेन, नानुभाई देसाई रोड, मुंबई-४००००४. ई-मेल:cs@prakashsteelage.com; वेबसाईट:www.prakashsteelage.com

टेलि.क्र.:०२२-६६१३४५००, फॅक्स क्र.:०२२-६६१३४५९९ भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये समभागाचे हस्तांतर

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे येथे सूचना देण्यात येत आहे की, सलग ७ वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशसंदर्भातील कंपनीचे समभागांचे अनिवार्य हस्तांतरण करणे

नियमानुसार कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या कळविले आहे आणि आयईपीएफकडे हस्तांतर होण्यास पात्र शेअर्सचे तपशील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकांनी त्यांचे दावा न केलेले लाभांशाचे तपशील पडताळणीकरिता www.prakashsteelage.com वेबसाईटला भेट द्यावी. जे भागधारक २० सप्टेंबर. २०२० पर्यंत त्यांचे लाभांशावर दावा करण्यास असमर्थ ठरतील त्यांचे शेअर्स वित्तीय वर्ष २०१२–१३ करिता आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जातील

कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा असणार नाही. भागधारकांना लाभांश आणि आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील आलेला सर्व लाभ याबाबत नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल.

वरील प्रकरणात काही प्रश्न असल्यास भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीन वर्क्स इमारत, वसंत ओयासिस अपार्टमेंट समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पु.), मुंबई– ४०००५९, दूर::०२२–६२६३८२००, ई–मेल: ujata@bigshareonline.com वर संपर्क

प्रकाश स्टिलेज लिमिटेडकरिता सही/-प्रकाश सी. कानुगो अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयन:००२८६३६६

ठिकाण : मुंबई दिनांक: ०५.०८.२०२० बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

> मुंबई-४००००३. दूर.:०२२-२३४२५९६१-६२/०२२-२३११४८००, खाते शिल्लक चौकशीकरिता मिस्ड-कॉल: ९५१२००४४०६, टोल फ्री क्र.:१८००२२०८५४ आयएफएससी कोड:युटीआयबी०एसबीएमसीबी१ सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (नियम ८(१))

ीकृत मुख्य कार्यालय: झैन जी. रंगुनवाला इमारत, ७८, मोहमद अली रोड,

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

लिमिटेड, अंधेरी शाखा यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) हुल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत 0४.0२.२0२0 रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार मे. ट्रईन मार्केटींग (आय) प्रा.लि. यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसाँच्या आत देय रक्कम रू.५२,७०,०९७.८४ (रूपये बावन्न लाख सत्तर हजार सत्याण्णव आणि पैसे चौऱ्याऐंशी फक्त) तसेच पुढील व्याज . जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामिनदार व सर्वसामान जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे

नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बॉम्बे मर्कंटाईल को–ऑपरेटि**व्हे **बॅक**

उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांन प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा ३१ जुलै. २०२**० विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही

व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बॉम्बे मर्कंटाईल को-**भॉपरेटिव्ह बँक लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम **रू.५२,७**०,<mark>०९७.८४</mark> तसेच त्यावरील पुढाल जमा करावे.

प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०४, १ला मजला सी विंग, लक्ष्मी रतन कोहौसोलि., अंधेरी (प.)-४०००५३. पयुजी कार्टिजेस ॲण्ड ॲसेसरीज, लॅपटॉप प्रिन्टर्स इत्यादी व बुक डेब्टस्, डी-१ उद्योग सदन क्र.२ एमऑयडीसी क्रॉस रोड क्र.३, गजाली रेस्टॉरन्टच्या बाजुला, इएसऑयसी हॉस्पिटल समोर, एमआयडीसी, प्रंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथील साठाचे तारण.

दिनांक: ३१.०७.२०२० (अबुझार रिझवी) ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी

दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, चिंतामणी अपार्टमेंट, १४७८, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र–४११०३०. मुंबई कार्यालय: ६सी, सिंधु हाऊस, नानाभाई लेन, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई-४००००१ सीआयएन:एल६५९९०पीएन१९७७पीएलसी१४१२८२, द्र.:२२०२४५५५ ई-मेल: info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट: www.dalalstreetinvestments.com

४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सदस्य नोंद पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडची **४३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी स.१०.३०वा. विद्युत पद्धतीने (व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य ध्यमातून (ओएव्हीएम)) मार्फत सदर सभा घेण्याच्या दि.१८ जुलै, २०२० रोजीच्या सदर सभेच्या सूचर्नेत नमूद विसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सहकार मत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज लिमिटेड (युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज) आणि डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या सदस्यांना विद्यत स्वरुपाने मंगळवार. ४ ऑगस्ट. २०२० रोजी ४३व्या एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०९९-२० करिता वार्षिक अहवाल पाठविलेला आहे. उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचनेची ास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता खारीज करण्यात आली आहे. ४३व्या एजीएमची सूचना व स्पष्टीकरण महवाल कंपनीच्या https://www.dalalstreetinvestments.com व स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. याची एक प्रत सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

गपुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन २०२० ते शनिवार, ४ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक आणि भागहस्तांतर

स्तक बंद ठेवण्यात येतील. विद्यत स्वरूपाने मतदान:

ठेकाण: मुंबई

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५, सुधारित आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४, सुधारितप्रमाणे सदस्यांना सूचनेत नमूद सर्व ठरावांव विमर्षाकरिता रिमोट ई-वोटिंगची सविधा सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग सेवेमार्फत कंपनीने दिली आहे.

ायद्याच्या तरतुदीनुसार तसेच नियम व अधिनियमानुसार सदस्यांच्या माहितीकरिता तपशील खालीलप्रमाणे: -वोटिंग कालावधी १ सप्टेंबर, २०२० रोजी स.S.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि ३ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत कंपनीच्या सदस्यांकडे दि.२८ ऑगस्ट, २०२० या नोंद तारखेला वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास विद्युत स्वरुपाने मत देता येईल. ३ सप्टेंबर, २०२० रोजी

न्या सदस्यांनी रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु एजीएमच्या तारखेल

एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. २८ ऑगस्ट, २०२० रोजी नोंद तारखेला कंपनीच्या सदस्य नोंद पुस्तकात तसेच डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्य भार्थी मालकांच्या अहवालात ज्यांची नावे नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएएमध्ये बॅलेट पेपरने मत देण्याचा अधिकार असेल. जी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसेल त्यांनी सदर एजीएम सचना माहितीच्या उद्देशाकरिता

जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेल ागधारणा घेतली असेल त्यांनी पुढील प्रक्रियेचे पालन करून सूचनेत नमुदप्रमाणे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. विद्यत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्य) आणि www.evotingindia.com च्या हेल्प सेक्शनवर भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. मेहबुब लखानी, उपव्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेंड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंडस्, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३. टोल फ्री क्र.:१८००-२२५-५३३, ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com वर संपर्क करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्व दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता

मुर्झाश मानेकशान

Conart Engineers Limited CIN:L45200MH1973PLC017072

Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society, Nr. Solanki Palace 3rd Road Old Khar, Khar West, Mumbal 400052, MH, (0):(022)26489621 Web: www.conartengineers.com; (E): celcs@conartengineers.com NOTICE

Notice, pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 10, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the guarter ended or June 30, 2020.

By order of the Board For Conart Engineers Limited Sd/ Kavaljit Dhillor Company Secretary August 4, 2020, Mumbai

PAISALO PAISALO DIGITAL LIMITED

REGD. OFF: CSC, POCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-110019 Tel: +91 11 43518888 Fax: +91 11 43518816 Web: www.paisalo.in CIN: L65921DL1992PLC120483 अर्थः समाजस्य न्यास

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Compar will be held on Thursday, August 13, 2020, inter alia to conside approve and take on record the unaudited financial results o the Company for the quarter ended June 30, 2020, along with Limited Review Report thereon.

This intimation is also available on the website of the Con and on the website of the Stock Exchanges, BSE & NSE at

For PAISALO DIGITAL LIMITED

Dated: August 05, 2019

(Manendra Singh) Company Secretary

HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED

CIN: L36999TN1961PLC004606

Regd. Office: ESVIN House, 13, Old Mahaballpuram Road, Perungudi, Chennal 600 096
Phone: 044-24960335/39279318/43063545, E-mail: hebcnn@highenergy.co.in
Investor Grievance ID: investor@highenergy!td.com Website: www.highenergy.co.in

NOTICE

1. AGM Notice

Notice is hereby given that the 59th Annual General Meeting (AGM) of the company will be held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) on Saturday, the 29th August 2020 at 11.00 A.M. in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circulars dated 08.04.2020, 13.04.2020 and 05.05.2020 and SEBI circular dated 12.05.2020 to transact the business set out in the Notice convening the AGM.

2. Service of documents

In compliance with the above MCA and SEBI circulars, electronic copy of the Annual Report for the FY 2019 - 20 comprising the Notice of the 59th AGM, Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto has been sent to all the members whose email addresses are registered with the Depository Participants (DPs)/ Registrar and Transfer Agent (RTA). These documents are also available on the Company's website (www.highenergy.co.in) and on the website of the Stock Exchange ie. BSE Ltd (www.bseindia.com).

Closure of RoM

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Monday, the 24th August 2020 to Saturday, the 29th August 2020 (both days inclusive).

The company is providing the facility for its members to cast their votes in respect of all the items of business proposed for the 59th AGM under any one of the options (a) remote e-voting facility (b) e-voting at the AGM venue. For voting instructions, members may go through the voting process and instructions given in the Annual Report.

Members may take specific note of following:

- The cut-off date for determining the voting rights is Saturday, the 22nd August 2020.
- Only persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date are entitled to vote under any one of the voting options.
- For those who have become members after the dispatch of the AGM Notice but before the date of AGM, the Company would be sending them the 59th Annual Report to their registered email address as and when they become members and they can exercise their voting right in the same manner as above.
- The remote e-voting will commence on Wednesday, the 26th August 2020 (9.00 A.M.) and end on Friday, the 28th August 2020 (5.00 PM) and will not be available beyond that time.
- The members as on the cut-off date attending the AGM are entitled to exercise their voting right at the meeting through e-Voting, in case they have not already cast their vote by remote e-voting. No voting is permissible after the end of the AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting are also entitled to attend the AGM but they cannot cast their vote again at the AGM.
- Website address of CDSL providing Remote e-Voting and e-Voting services: www.evotingindia.com

(viii) Contact details in case of grievances pertaining to Remote e-Voting / e-Voting facility: Mr Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Ltd

A Wing. 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds,

N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400 013. Email ID:helpdesk.evoting@cdslindia.com, Phone no: 022-2305 8542 / 8543

Place: Chennai Date: 05.08.2020 (By order of the Board) S V Raju **Company Secretary**

JAY SPEAKS

Liked. Shared.

Commented. Respected.

Business Standard

Insight Out

To book your copy, call 022-40275432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

MALHOTRA, was the co-owner of Flat no 306, Third floor, Arihant Darshan Co-op Hsg. Soc. Ltd., situated at Anand Nagar Vasai Road (W), Tai. Vasai, Dist. Palghar. Smt. INDRA SUBHASH MALHOTRA expired on 24/04/2020 and the socie intends to transfer the shares of the sa flat in the name of her husband, Mr SUBHASH VIR SINGH MALHOTRA who SUBHASH VIR SINGH MALHO IRA who is the co-owner of the said flat. Claims / Objections are also invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and Interest of the deceased rember in the carifolity formers of the member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the ceased member in the canita of the society, or to us at the below mentioned address. If no claims objections are received within the perio prescribed above, the shares and interes of the deceased member in the Capital property of the society and title of the sale property shall be transferred and construed to be clear in the name of Mr. SUBHASHVIR SINGH MALHOTRA.

NOTICE ate Smt. INDRA SUBHASH

Adv. Parag J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar Mob: 9890079352 Place: Vasai Road (W) Date: 06/08/2020

PUBLIC NOTICE
Our Client MR NILESH MOHAN PARAB and
MRS NAMRATA NILESH PARAB intend to purchase a Ownership Flat, bearing Flat No B/101 on the First Floor of Ananddhar Co-operative Housing Society Limited a co-operative housing society situated a Land bearing Survey No. 106(new), 75(old Village Achole Nallasopara East Taluks /asai District Palghar 401209, along with all rights, title and interest in the capital property of the above referred society pertaining to the said Flat (hereinafte eferred to as "the said property")

WHEREAS by Agreement for Sale dated 22/10/1999 Mr AshokKumar Amritial Dhank sold the said property to SMT HASUMAT HARILAL BHOJANI.

AND WHEREAS after the death of SM HASUMATI HARILAL BHOJANI the sak property was transferred in favour of her husband and only Legal heir MR HARILAL RHO.JANI

AND WHEREAS by virtue of Agreement for Sale dated 25.01.2005 Mr Harilal Bhojan sold the said property to MRS AMALA VIJAN

SATGHARE.
AND WHEREAS after the death of SMT AMALA VIJAY SATGHARE the said proper was transferred in favour of (1)MR VIJAY PRABHAKAR SATGHARE (2)MR AJAY VIJAY SATGHARE (3)MRS PALLAV PANKAJ HATKAR (alias HARSHALA VIJA) SATGHARE).

Now our clients, intend to purchase the said property from 1)MR VIJAY PRABHAKAR SATGHARE (2)MR AJAY VIJAY SATGHARE 3)MRS PALLÁVI PANKAJ HATKAR (alia HARSHALA VIJAY SATGHARE.

By virtue of this PUBLIC NOTICE we do hereby invite claims and/or objections from public in general, having any interest, title or any rights in the said property, of an nature, in whatever capacity should contact at below mentioned address along with documentary evidence in support of their claim, within 15 days from the date o publication hereof.

DHURI & ASSOCIATES Advocates, Accountants, Engineers
A/2 Chandresh Vandan CHS Ltd, Sanuykta
Nagar Achole X Road, Nallasopara (E)
401209 Tel.: 7768875444 email dhuri_shekhar@rediffmail.co Date: 06.08.2020

UGRO CAPITAL LIMITED

nerly known as Chol Securities Limited)

CIN: L67120MH1993PLC070739 LBS Road, Kurla (West) Mumbai - 400070 E-mail: cs@ugrocapital.com Website: www.ugrocapital.com Tel.: 022-4891 8686

NOTICE

Notice is hereby given that in terms o Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of the UGRO Capital Limited earlier scheduled to be held on Tuesday 11th August, 2020 will now be held or 12th August, 2020 'inter alia' to consider and approve the Un-audited Financial Results of the Company along with Limited Review Report for the quarter ended 30th June, 2020.

This information is also available

Galaxy Surfactants Limited

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai - 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 email: investorservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com

GALAXY SURFACTANTS LIMITED

NOTICE is hereby given that the 34*Annual General Meeting (herein after referred to as "AGM") of the Company will be held on Tuesday, September 8, 2020 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

being sent only by e-mail to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI reference no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's website www.galaxysurfactarts.com; websites of the Stock Exchanges I.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM
("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registra & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sen on the registered email address.

In case the shareholder is holding shares in physical mode and has not registered his/her/their email address with the Company/its RTA and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration fill in the details, upload the required documents and submit.

the process followed and advised by the DP. However, we also request the shareholders holding shares in Demat mode who do not have their email ID registered with DP, to register the same with our RTA by following the procedure mentioned in point no. (i) above in order to be able to receive the communication during the period during which relaxations on sending of communication by

For Galaxy Surfactants Ltd.

Place: Navi Mumbai Date : August 5, 2020

Niranian Ketkar Company Secretary

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** COMPANY SCHEME PETITION NO. (CAA)/964/ MBIII/2020 **CONNECTED WITH**

COMPANY SCHEME APPLICATION NO. (CAA)/635/MBIII/2020 In the matter of Companies Act, 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Scheme of Amalgamation of Fern Trading Company Private Limited (Fern or First Transferor Company or First Petitioner Company) and Telashree Trading Company Private Limited (Telashree or Second Transferor Company or Second Petitioner Company) and Willow Trading Company Private Limited (Willow or Third Transferor Company or Third Petitioner Company) and Fawn Trading Company Private Limited (Fawn or Fourth Transferor Company or Fourth Petitioner Company) with Pallor Trading Company Private Limited (Pallor or Transferoe Company) or Fifth Petitioner Company) and their respective Shareholders.

AND

In the matter of Sections 230 read with Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

Fern Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 the First Petitioner Company

Tejashree Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta nternational House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 ...the Second Petitioner Company

Willow Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 ...the Third Petitioner Company

Fawn Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 . . .the Fourth Petitioner Company

Pallor Trading Company Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at NK Mehta International House, 178 Backbay Reclamation Churchgate Mumbai-400020 the Fifth Petitioner Company

Notice and Advertisement of hearing of the Company Petition Whereas the captioned Petition has been filed for seeking the approval of

Scheme of Amalgamation of Fern Trading Company Private Limited (Fern or First Transferor Company or First Petitioner Company) and Tejashree Trading Company Private Limited (Tejashree or Second Transferor Company or Second Petitioner Company) and Willow Trading Company Private Limited (Willow or Third Transferor Company or Third Petitioner Company) and Fawn Trading Company Private Limited (Fawn or Fourth Transferor Company or Fourth Petitioner Company) with Pallor Trading Company Private Limited (Pallor or Transferee Company or Fifth Petitioner Company) and their respective Shareholders before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (Hon'ble Tribunal). Notice is hereby given that vide an order dated 28th July, 2020 (Order) passed by the Hon'ble Tribunal, the hearing of the captioned petition is scheduled on 20th August, 2020 at 10:30 AM or soon thereafter. In pursuance of Rule 16 of the Companies (Compromises Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and the directions contained in the said Order, notice is hereby given that the hearing of the captioned Company Petition has been scheduled before the Hon'ble NCLT, Mumbai, on 20th August, 2020 at 10:30 AM or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to Petitioner's Advocate a notice of his / her intention, signed by him / her or his / her Advocate, with his / her name and address, so as to reach the Petitioner's Advocate and Hon'ble Tribunal, Mumbai Bench, not later than 2 days before the date fixed for hearing of Petition, where he / she seeks to se the Petition, the grounds of opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice.

Dated this 6th day of August, 2020

M/s Rajesh Shah & Co

Place: Mumba

Date: 6th August, 2020

Oriental Bldg, 1st Floor, Office no. 16, 30 Nagindas Master Road, opp Welcome Hotel, Flora Fountain, Fort, Mumbai-400001.



CIN: L15140MH1988PLC049208 Regd. Off.: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098 Tel no.: +91-022-6648 0480, Fax No.: +91-022-2650 0159;

Website: www.marico.com; Email: investor@marico.com NOTICE OF 32™ ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MODES ("OAVM") AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 32nd AGM of the Members of the Company is scheduled to be held on Friday, August 28, 2020 at 10:00 a.m. through VC/OAVM facility, to transact the Ordinary & Special Business, set forth in the Notice of AGM dated July 16, 2020.

- In view of the ongoing COVID-19 pandemic and in compliance with all the applicable laws, the AGM will be held through VC/OAVM without physical presence of the Members. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai
- In line with the circulars issued by the Ministry of the Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, the Annual Report for the Financial Year 2019-20 along with the Notice of the AGM has been electronically sent on **Wednesday**, **August 5**, 2020 to those Members who have registered their e-mail IDs with the
- The Annual Report and the Notice of the AGM are also available on the Company's website at www.marico.com, on the website of RSE1 imited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The documents rred to in the Notice of AGM shall be made available for inspection in accordance with the applicable statutory requirements based on the requests received by the Company at investor@marico.com.
- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Members are provided with the facility to exercise their right to vote on all the resolutions set out in the Notice of the AGM electronically through electronic voting system ("Remote E-voting"). The Company has engaged CDSL as the agency to provide Remote the E-voting facility. The remoting e-voting period is as

Commencement of remote | Monday, August 24, 2020 from 9:00 a.m. IST e-voting End of remote e-voting Thursday, August 27, 2020 at 5:00 p.m. IST*

- The remote e-voting module shall be disabled thereafte A person whose name appears in the Register of Members/Beneficial Owners on Friday, August 21, 2020 ("Cut-Off date") shall only be entitled to avail the facility of Remote E-voting. Members can also cast their vote using CDSL's mobile app "m-Voting". The m-Voting app can be downloaded from respective Store. Please follow
- the instructions as prompted by the mobile app while Remote E-voting on your mobile Remote E-voting shall not be allowed beyond the afore-mentioned date and time. Once the vote on the resolutions is cast by the Member through remote e-voting, the Membe shall not be allowed to change it subsequently or cast the vote again
- Only those Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through Remote E-Voting and who are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-Voting system in the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again during the AGM.
- Any person, who acquires shares of the Company or becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-Off date, can visit the website of the Company or CDSL to view the aforementioned documents. Such Members may cast their vote through Remote E-voting by obtaining the login ID and password by sending a request at helpdesk@iindia.com or mt.helpdesk@linkintime.co.in or can exercise their vote at the Meeting. The Members who are already registered with CDSL for e-voting can use their existing user ID and
- The results of the Remote E-voting and the votes cast at the AGM will be declared not later than 48 (forty-eight) hours from the conclusion of the AGM. The results declared along with scrutinizers report will be hosted on the website of the Company and on the website of CDSL at www.evotingindia.com immediately after the declaration and will be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

n case of any queries or issues regarding attending the AGM & remote e-voting, the Members / Beneficial Owners may refer the "Frequently Asked Questions" and e-voting user manual available at <u>www.evotingindia.com</u> under help section or write an e-mail to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafattial Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For further details, kindly visit:

PIONEER GROUP

Marico Limited: https://marico.com/india/investors/documentation/annual-reports

BSE Limited - http://www.bseindia.com/; and

tional Stock Exchange of India Limited - http://www.nseindia.com/

Date: August 5, 2020 Place: Mumbal

Hemangl Ghag Company Secretary & Compliance Office

By order of the Board



PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalla Industrial Estate. Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email : mumbai@pelhakoba.com

www.pelhakoba.com NOTICE

NOTICE is hereby given that the 28th ANNUAL GENERAL MEETING of the Shareholders of PIONEER EMBROIDERIES LIMITED will be held on Monday, August 31, 2020 at 10.00 A.M. through Video conferencing(VC) or Other Audio Video Mode (OAVM) (herein after referred to as "electronic mode") to transact the business as detailed in the Notice which shall be sent along with relectronic mode) to transact me dusiness as detailed in the Notice which shall be sent along with the Annual Report for the year ended March 31, 2020 to the Members of the Company through electronic mode whose e-mail ID is registered with the Depositories or R &TA. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17

dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of dated April 13, 2020 (hereinather collectively reterred to as "MCA circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2019-20 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's website www.pelhakoba.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the Annual General Meeting aftrough VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of

the Annual General Meeting.
Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company / its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company / its RTA/ Depositories and/or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following structions to be followed: (i) Kindly log in to the website of our RTA, Link intime India Private Ltd., www.linkintime.co.in under nvestor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP

the DP.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Thursday, August 27, 2020 to Monday, August 31, 2020 (both days inclusive) for the purpose of 28th Annual General Meeting. E-voting: Pursuant to the provisions of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 28th Annual General Meeting ("meeting") of the Company. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of Link Intime India Private Limited (LINK INTIME) as the Agency to provide e-voting facility.

Details of e-voting Schedule are as under:

 The cut-off date for the purpose of e-voting: Wednesday, August 26, 2020
 Date and time of commencement of e-voting: Friday, August 28, 2020 from 09:00 a. m. (IST) 3. Date and time of end of voting through electronic means: Sunday, August 30, 2020 at 5:00 p.m

A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, August 26, 2020 may obtain the User ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com. If you are holding shares in demat form and had registered on to e-Voting system of LIIPL: https://instavote.linkintime.co.in, and/or voted on an earlier voting of any company then you can use your existing password to login.

ention is invited to all the shareholders that: Attention is invited to all the shareholders that:

Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Sunday, August 30, 2020;

A Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again; and

Members as on cut-off date i.e. Wednesday, August 26, 2020 shall only be entitled for availing the remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 28th AGM or, as

the case may be, in the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice. mbers are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares held in Demat mode, or R&TA, M/s. Link Intime India Private Limited and in case of shares held in physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically.

The Board of Directors has appointed Mr. Sanjay Dholakia (FCS:2655 and CP:1798), Practising Company Secretary, as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Attention is also invited to the Notice of the 28th AGM, giving instructions on how the business of the Meeting is to be transacted through electronic voting syst

business of the Meeting is to be transacted through electronic voting system.

In case of any queries or issues regarding e-voting, the member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us: Tel: 022-49186000 or may contact-Company Secretary and Compiliance Officer, Ploneer Embrolderies Limited, Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate, Off. New Link Road, Andher

'hakoba

By order of the Board of Director **AMI THAKKAR** Company Secretary (Membership No. FCS 9196)

bsindia 🔰 bsindia

www.business-standard.com

Regd. Off.: Equinox Business Park, Tower 3 Fourth Floor Off BKC

on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company viz. www.ugrocapital.com.

> For UGRO Capital Limited Sd/

Aniket Karandika Place: Mumbai Company Secretary Date: 5th August, 2020

C Galaxy

CIN: L39877MH1986PLC039877

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 34th ANNUAL GENERAL MEETING OF

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 is

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the

Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd.

in the case of Shares held in Demat mode The shareholders may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per

physical means has been relaxed due to COVID-19 restrictions